

To,

Mr. Prakash Tikamdas Raisinghani

Mrs. Nisha Prakash Raisinghani

Gala No. 5, U. No. 45 Sheet No. 20, Opp. Bk. 1007

Shivaji Chowk, Ulhasnagar-421003

Sub : Mutation of Entry as a Occupier in respect of Property located
Prop. No 27CO021800400 of Mpt. Assessments Register

Ref : Your Notice Dated: 12/04/2023

Sir /Madam,

Your name has been entered in place of Mr. Mohan Singh Raisinghani under Ward No. 27 Prop.No 27CO021800400 as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|------------|---------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance | No. | Dt |
| 2. Conveyance Deed (CD) | No. | Dt |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. | Dt |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No. | Dt |
| 05. Gift deed registered with Registrar of assurance | No. | Dt |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. | Dt |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. | Dt |
| 8. Letter of Administration granted by court | No. | Dt |
| 9. Death Certificate of deceased | No. | Dt |
| 10. Indemnity bond | No. 82/13 | Dt 29/03/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Ulhas Vikas | No. | Dt 30/03/2023 |
| 12. Registered Will | No. | Dt |
| 13. Probate of will | No. | Dt |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No. | Dt |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Agreement for Sale | No. 10/597 | Dt 19/08/2021 |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.




Assessor & Collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
हस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे

उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर

/ युनिट-४/३७/२०२३ दिनांक /५/२३

सादर	टिपणी	संदर्भक्रमांक
	उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 27CO021800400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून MOHAN SINGH ARJANSINGH LABANA अशी नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 350 चौ.फु आहे. ... २) करपात्र बाबींचा तपशिललाचा खाते उतारा सोबत जोडला आहे. ३) MR. PRAKASH TIKAMDAS RAISINGHANI Mrs NISHA PRAKASH RAISINGHANI राहणार GALA NO. 5, U. NO. 45 SHEET NO. 26 OPP. BK. 1007, SHIVAJI CHOWK, Ulhasnagar-3 यांनी दिनांक १२/०४/२०२३ रोजी सादर केलेला आहे. अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ब) नोटरी No 10/ 597 दिनांक १९/०८/२०२१ Sale deed छायांकित प्रत क) नोटरी No82/13 दिनांक २९/०३/२०२३, करण्यात आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत ड) दिनांक ३०/०३/२०२३ रोजीचे ULHAS VIKAS वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली आहे अर्जदाराने प्रतिज्ञा पत्र सादर केलेला आहे उपरोक्त कागदपत्रांन्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर  (लिपीक) अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/ कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 27CO021800400 अन्वये नोंद कर असलेल्या मिळकती करीता मालमत्ता वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून MR. PRAKASH TIKAMDAS RAISINGHANI Mrs NISHA PRAKASH RAISINGHANI अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी योग्य ते आदेश/मंजूरी मिळावी. कर निरीक्षक यु.क-४ प कर निर्धारक व संकलक कर निर्धारक व संकलक	१) अर्ज प्राप्त दि १२/४/२०२३ २) मिळकतीचे मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व उतारा ३) मिळकतीचे कागदपत्र Sale deed छायांकित प्रत ४) प्रतिज्ञाप्रत. 4) मिळकतीचे वर्ष 2022-23 करीता कर भरणा केल्याचे ना देयक प्रमाणपत्र

